

३, २, ४. यत्समया देवपञ्चं पद्मा विघावेत् Kāṭ. २५, २. तर्वर्ग Kauç. ७६. auch mit instr.: एवचक्षस्य लेन समया जुहोति *durch ein Nabenhöch hindurch*
१५. ७२. — २) in die (der) Nähe AK. H. १५३४. H. an. MED. HALĀJ. ५, ९३.
Ça. १५, ९. mit acc. SIDDH. K. zu P. २, ३, २. Vop. ५, ७. Çiç. ६, ७३. DAÇAK.
१३०, ६. NALOD. ४, ८. mit gen. P. ६, २, २३. Schol. mit instr. Çiç. १२, ५२.
समयोक्तर् (von समय + १. कर्), °करोति die Zeit vertreiben P. ५, ४,
६०. Vop. ७, ९०.

समयाचार (समय + शा०) m. gaṇa विनयादि zu P. ५, ४, ३४. ein den
Satzungen entsprechender Wandel u. s. w. R. २, १, १६ (= धर्म Comm.).
Bez. best. orthodoxer Werke bei den Tāntrika Verz. d. Oxf. H. ११,
b. २७. ९५, b. २१. fg. १०९, b. ८. °तत्त्व Notices of Skt MSS. २, १६१. — Vgl.
समयाचारिक.

समयातत्त्व n. Titel eines Tantra Verz. d. Oxf. H. १०४, a, ३०.

समयाद्युषित (समय + श्र०; s. u. २. वस mit श्रद्धि) adj. häufig ausgegangen: die Sonne M. २, १५ (= सूर्यनतत्रवर्जितः कालः KULL.). GRĀJAS. १,
७३. Schol. zu Kāṭ. Ça. ४, १५, १. Citat im Comm. zu NJĀJAS. २, ५७ (ed.
Calc. 1828). — Vgl. समयाविषित.

समयानन्दसतोष m. bei den Çākta N. pr. eines Verfassers von Mantra Verz. d. Oxf. H. १०१, a, ३५. fg.

समयाविषित (स० + वि०) adj. halb losgemacht so v. a. halb untergegangen AIR. Br. ५, २४. TS. ६, ६, ११, ६. ANUPADAS. ३, ४२.

समयास्तमिषित adj. im Comm. zu TAITT. ĀR. ४४२, १० scheint eine Nachbildung von समयाविषित zu sein.

समयितव्य (von समय) adj. zu ebenen, zu schlichten, beizulegen: पुढ़ BHAR. NIĀJAS. १८, ७६; vgl. DAÇAR. ३, ६८.

समयोक्तर् (समय + १. कर्) bedingen: सत्यं सत्येन °कृतम् (so ed.
Bomb.; der Comm. fasst aber समयी als nom. und umschreibt ihn durch
सदाचारवान्) Wahrheit bedingt Wahrheit R. २, १०९, १६.

समयुग gaṇa प्रतिज्ञादि zu P. ४, ४, ९९. — Vgl. समयुगीन.

समयोग H. an. ४, ५० fehlerhaft für समयोग.

समयोदीप्त (समय + उ०) m. Titel eines Werkes des Hemādri Verz.
d. Oxf. H. २८०, a, १२.

समर् (von श्र० mit सम्) UGÉVAL. zu URĀDIS. ३, १३१ (parox.). m. und n.
(dieses nicht zu belegen) gaṇa शर्यर्थादि zu P. २, ४, ३१. TRIK. ३, ५, १४, १)
Zusammenlauf, Zusammenfluss; Ort des Z.: धनोनाम् RV. १०, १३९, ८.
६, ९, २. वसूनाम् ४७, ६. वृथानाम् AV. ५, २०, ६. सीता० Çat. Br. ७, २, ११, ३. —
२) feindlicher Zusammenstoß, Kampf AK. २, ४, ११, ३, ४, ११, ६६. H. ७९६.
HALĀJ. २, २९८. ÇĀKE. Ça. १५, १५, १२. Br. ७, ९ (श्रसमराप). MBH. १, १७४.
३, ११९७९. १५७२४. HARIV. ४४५७. MECH. ५०. RACH. १२, ८२. ed. Calc. ७, ३८.
Spr. (II) ३४६। ४२३८. AK. २, ४, ११, १९. VARĀH. BH. S. ४, २९. २०, २, ४३, १.
४७, २६. KĀTHAS. ४४, २१४. RIĀTAR. १, १२. PRAB. ४३, ६. ९. BHĀG. P. ६, १२,
१७. देवानां सकृदानवैः १०, ६, १३. १४, ७. HIT. १०६, १०. समराप R. ५, ४२, १४.
°व्यासनिन् MBH. १, २०. °विमर्द् VARĀH. BH. S. ५, ६०. समरागम Aus-
bruch eines Krieges ४, ३२. °प्रूर् १६, ४. am Ende eines adj. comp. (f.
श्रा): प्रवर्तनवरावदसमरा धरा २७, ५. इष्ट° HARIV. १०६२. कृत° R. ७,
२९, ४०. वितीर्ण° RIĀTAR. ५, १३५. श्रासमरम् adv. ohne Anstoss: श्र-
म्हुदेति ÇĀKE. Br. ४, ९. — ३) N. pr. eines Fürsten von Kāmpilja
HARIV. १०६२. fg. VP. ४४२. eines Fürsten der Vidyādhara KĀTHAS. ५२,
VII. Theil.

१७०. eines Bruders des Fürsten Avantivarman RIĀTAR. ५, २५. —
Vgl. सामरेप.

समरकन्द Samarkand Verz. d. Oxf. H. ३३८, b, ५५. ३३९, b, २५.

समरकमन् n. Kampf R. ४, ९, ५५.

समरतिति f. Schlachtfeld R. ६, ७०, ४८.

समरजित् m. N. pr. eines Fürsten (im Kampfe siegreich) KĀTHAS. ५४.

२२५. — Vgl. समरंजप.

समरज्जु f. equal or mean string: the mean or equated depth COLEBR.

Alg. 312.

समरंजय m. N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. ७१, a, १७. — Vgl. समरजित्.

समरेण (von श्र० mit सम्) n. १) Vereinigung NIR. ५, १०. — २) das Zusammentreffen, Kampf NAICH. २, १७. RV. १, १५५, २. मा नः सुमरेण वधीः
१७०, २. ४, ४२, ५, १०, २७, ३.

समरत् m. (sc. बन्ध) quidam coeundi modulus: स्वजडाध्यसंयुक्तं कृता
योषित्पद्धयम् । स्तनौ धृवा रमेत्कामी बन्धः समरतः स्मृतः || RATIM. im
CKDA. neutr. Verz. d. Oxf. H. ४४, b, ५६.

समरतुङ् m. N. pr. eines Kriegers KĀTHAS. ५४, १३७.

समरथ m. N. pr. eines Fürsten BHĀG. P. १, १३, २४.

समरबल m. desgl. KĀTHAS. ५४, १४६.

समरभट m. desgl. ebend. ७४, २९.

समरभू f. Schlachtfeld Inschr. in Journ. of the Am. Or. S. ७, १, Cl. 33.

समरवर्मन् m. N. pr. eines Fürsten RIĀTAR. ५, १३५.

समरवसुधा f. Schlachtfeld Inschr. in Journ. of the Am. Or. S. ६, ५४३, १, २.

समरवीर m. N. pr. des Vaters der Jaçod à WILSON, Sel. Works 1, 293.

समरसार् m. n. Titel einer astr. Schrift Notices of Skt MSS. २, २०४. fgg.
Verz. d. B. H. No. ४४३; vgl. सारं समरसिंहस्य S. २६५, १२.

समरसिंह् m. N. pr. eines Astronomen Verz. d. B. H. No. ४४२. Ind.
St. २, २४७. २५०. fg. २७४.

समरस्वामिन् m. N. eines von Samara errichteten Heiligthums RIĀTAR. ५, २५.

समराज्ञ (समर + राज्ञा) m. ein best. Tact; s. u. प्रतिताल १).

समराङ्गण, °न (समर + श्र०) n. Schlachtfeld VENIS. २९, २०. KĀTHAS.
४७, ११. ५४, २१।

समरातिथि (समर + श्र०) m. ein Guest im Kampf so v. a. derjenige.
mit dem man im Kampf zusammentrifft, HARIV. ४०७९. ५४५८.

समरूप्य adj. = समादण्डतः P. ४, ३, ४१, Schol. — Vgl. सममय.

समरेष (सम + रेषा) adj. eine gerade Linie bildend, gerade (Gegens.
वक्ता) Çāk. ९.

समरेचित (समर + उ०) adj. zum Kampf geeignet: ein Elephant H.
१२२२. HALĀJ. २, ६९.

समरोत्सव (समर + उ०) m. Kampffesttag so v. a. das Vergnügen
eines Kampfes: अलब्ध० adj. KĀTHAS. २७, १३९.

समरोदेश (समर + उ०) m. Schlachtfeld MBH. ३, १५७५२.

समरोपाय (समर + उ०) m. Kriegslist VARĀH. JOGĀJITAI १, ११.

समर्थ (२. सम + श्रद्धि) adj. wohlseil VARĀH. BH. S. ४०, १३ (vgl. die
Übersetzung). NILAK. zu MBH. ४३, २३, १. — Vgl. सामर्थ्य.

समर्थ (२. सम + शृच्) adj. eine gleiche Verszahl habend: सूक्तं ÇĀKE.
Ça. ७, १९, १८.